INFORMED TECHNOLOGIES INDIA LIMITED

CIN L99999MH1958PLC011001

| Regd. Office: 'Nirmal', 20th Floor, Nariman Point, Mumbai - 400021| | Tel# +91 22 2202 3055/66 | Email: itil_investor@informed-tech.com | Website: www.informed-tech.com |

Date: August 09, 2023

To, Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001 Scrip Code: 504810

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper publication of Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2023

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Newspaper Advertisements with regard to publications of Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2023, in Financial Express and Pratahkal on August 09, 2023.

Kindly take the same on your records.

Thanking you,
For Informed Technologies India Limited

Neha Rane Company Secretary & Compliance Officer ACS Membership No. A59050

FINANCIAL EXPRESS

RailTel (A Govt. of India undertaking) (CIN: U64202DL2000GOI107905) 2023-24/1477- 1483, Dated 08.08.2023

RailTel/ER invites e-bids from eligible bidders for the work of "Hiring of Last Mile RF links including Supply Installation & Commissioning GB/RT Towers in South Eastern Coa Fields Ltd.'s Area in Chhattisgarh & Madhya Pradesh States for RailTel Corporation of India Ltd., Eastern Region". Detailed Tender Notice/Tender Document is available on www.railtelindia.com, https://eprocure.gov.in and https://railtel.enivida.com. All future Addendum/ Corrigendum etc. will be uploaded on RailTel website, CPP Portal and eNivida Portal. Bidders have to submit their bids SI FOLIO CERT

KENNAMETAL INDIA LIMITED

CIN: L27109KA1964PLC001546 Registered Office: 8/9th Mile, Tumkur Road, Bengaluru-560073 KENNAMETAL Ph:+91 80 28394321, Fax:+91 80 28397572, Email: in.investorrelation@kennametal.com

NOTICE is hereby given that the following Share Certificate/s of Rs.10/- each of the Company has / have been reported lost. Any person/s having objection to the issue of duplicate share certificate/s in respect of the said shares should communicate to the Company or Registrars with necessary proof within 15 days from the date of this Notice, failing which the Company will proceed to consider the application/s for issue of duplicate share certificate/s in favour of the Shareholder(s) / Buyer(s) / Legal Heir(s) and thereafter any objection/s in this matter will not be entertained.

NOS.	NO.	NO.	DIST NOS.	SHARES	NAME OF THE SHAREHOLDERS
1	CS159	3294	10369121-10369860	740	VIRENDRAKUMAR JAYANTILAL SHAH J/W MEENA V SHAH
1000 CT (U.S.) 14	: Banga 08.08.2				Sd/- Company Secretary

GIC HOUSING FINANCE LTD.

YOUR ROAD TO A DREAM HOME

CIN NO. L65922MH1989PLC054583

Regd. Office: 6th Floor, National Insurance Bldg., 14, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai - 400 020. | Website: www.gichfindia.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS **FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023**

	200 90		00 00	(₹ in Lakhs)	
Sr. No	PARTICULARS	Quarter Ended (30/06/2023)	Quarter Ended (30/06/2022)	Year to Date (31/03/2023)	
		(Reviewed)	(Reviewed)	(Audited)	
1 2	Total Income from operations Net Profit/(Loss) for the period	27,104	27,635	1,12,888	
	(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,193	5,090	28,980	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	4,193	5,090	28,980	
4	Net Profit/(Loss) for the period after tax	4,155	3,030	20,300	
_	(after Exceptional and/or Extraordinary items)	3,181	3,918	21,320	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	3,134	3,965	21,272	
6	Paid up Equity Share Capital (Face value ₹ 10/-)	5,385	5,385	5,385	
7	Reserves as at 31st March (Audited)	1,64,543	1,45,694	1,64,543	
8	Securities Premium Account	11,699	11,699	11,699	
9	Net Worth (Audited)	1,69,931	1,51,082	1,69,931	
10	Paid up Debt capital/Outstanding Debt	9,00,965	10,08,324	9,14,272	
11	Outstanding Redeemable Preference Shares			70	
12	Debt Equity Ratio	5.21	6.50	5.38	
13	Earning Per Share (EPS) on Face Value ₹ 10/-				
	(a) Basic	5.91	7.28	39.59	
	(b) Diluted	5.91	7.28	39.59	
	- Andrewson - Andr	Not Annualised	Not Annualised	Annualised	
14	Capital Redemption Reserve	- C	Superior services and services are services and services are services and services and services and services are services are services and services are services and services are services are services and services are services are services and services are services are services are services are services are services		
15	Debenture Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	
16	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	
17	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	

- (a) The above is an extract of the detailed format of unaudited standalone financial results for the guarter ended June 30, 2023 filed with National Stock Exchange of India Limited and BSE Limited under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited standalone financial results are available on the National Stock Exchange of India Ltd. website (URL: https://www.nseindia.com), BSE Limited website (URL: https://www.bseindia.com) and on the website of the Company (URL: https://www.gichfindia.com).
- (b) In compliance with Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the above unaudited Standalone Financial Results for guarter ended June 30, 2023 have been reviewed by the Statutory Auditors of the Company, reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meeting held on August 07, 2023.
- (c) For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made and available on the National Stock Exchange of India Ltd. website (URL: https://www.nseindia.com), BSE Limited website (URL: https://www.bseindia.com) and on the website of the Company (URL: https://www.gichfindia.com).
- (d) There are no changes in the accounting policies for the quarter ended June 30, 2023 and there is no impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item.
- (e) The figures for the previous periods / year have been regrouped / reclassified wherever necessary in order to make them comparable with figures for the quarter ended June 30, 2023.

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS **FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023**

(₹ in Lakhs)

	8		VO 20	(< in Lakns	
Sr. No	PARTICULARS	Quarter Ended (30/06/2023)	Quarter Ended (30/06/2022)	Previous year ended (31/03/2023)	
		(Reviewed)	(Reviewed)	(Audited)	
1	Total Income from operations	27,105	27,635	1,12,890	
2	Net Profit/(Loss) for the period				
	(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,196	5,089	28,985	
3	Net Profit/(Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	4,196	5,089	28,985	
4	Net Profit/(Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	3,184	3,917	21,325	
5	Total Comprehensive Income for the period			100000000000000000000000000000000000000	
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	3,137	3,964	21,277	
6	Paid up Equity Share Capital (Face value ₹ 10/-)	5,385	5,385	5,385	
7	Reserves as at 31st March (Audited)	1,64,542	1,45,688	1,64,542	
8	Securities Premium Account	11,699	11,699	11,699	
9	Net Worth (Audited)	1,69,930	1,51,076	1,69,930	
10	Paid up Debt capital/Outstanding Debt	9,00,965	10,08,324	9,14,272	
11	Outstanding Redeemable Preference Shares	378	5		
12	Debt Equity Ratio	5.21	6.50	5.38	
13	Earning Per Share (EPS) on Face Value ₹ 10/-			100000000000000000000000000000000000000	
	(a) Basic	5.91	7.27	39.60	
	(b) Diluted	5.91	7.27	39.60	
		Not Annualised	Not Annualised	Annualised	
14	Capital Redemption Reserve	-	- 2	2	
15	Debenture Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	
16	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	
17	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	

Notes:

Place : Chennai

financialexp.epa

Date: August 07, 2023

- (a) The above is an extract of the detailed format of unaudited consolidated financial results for the guarter ended June 30, 2023 filed with National Stock Exchange of India Limited and BSE Limited under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited consolidated financial results are available on the National Stock Exchange of India Ltd. website (URL: https://www.nseindia.com), BSE Limited website (URL: https://www.bseindia.com) and on the website of the Company (URL: https://www.gichfindia.com).
- (b) In compliance with Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the above unaudited consolidated financial results for guarter ended June 30, 2023 have been reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meeting held on August 07, 2023 and have been subjected to review by the Statutory Auditors of the Company.
- (c) For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made and available on the National Stock Exchange of India Ltd. website (URL: https://www.nseindia.com), BSE Limited website (URL: https://www.bseindia.com) and on the website of the Company (URL: https://www.gichfindia.com).
- (d) There are no changes in the accounting policies for the quarter ended June 30, 2023 and there is no impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item.
- (e) The figures for the previous periods / year have been regrouped / reclassified wherever necessary in order to make them comparable with figures for the quarter ended June 30, 2023.

For and on behalf of the Board Sd/-

Paul Lobo Managing Director & CEO

GOKUL REFOILS AND SOLVENT LIMI

Regd. Office: State Highway No. 41, Nr. Sujanpur Patia, Sidhpur-384151, Phone: 02767 222075, Email: info@gokulgroup.com, Website: www.gokulgroup.com

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the guarter ended 30th June. 2023 (Rs. In Lakhs) Standalone Consolidated Quarter ended Year Ended Quarter ended Quarter ended Year Ended Quarter ended **Particulars** 30.06.2023 31.03.2023 30.06.2022 30.06.2023 31.03.2023 30.06.2022 (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) Total income from operations (net) 313656.80 0.00 743.02 0.00 58802.46 94829.80 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 33.59 259.38 83.27 338.65 3137.81 1044.02 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after 33.59 259.38 83.27 338.65 3137.81 1044.02 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after 24.04 207.98 70.21 252.57 2427.87 696.77 Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) 23.67 205.94 71.34 254.07 2438.27 696.02 and Other Comprehensive Income (after tax)] **Equity Share Capital** 1979.90 1979.90 1979.90 1979.90 1979.90 1979.90 Other Equity (excluding Revaluation Reserve as 19619.32 30839.67 shown in the Audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of Rs. 2 /- each) (for continuing and discontinued operations)

0.02 2.45 Diluted: 0.21 0.07 0.26 The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the Meeting held on 08th August, 2023. (2) The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites and company's website on www.gokulgroup.com For Gokul Refoils & Solvent Limited

0.21

0.07

0.26

0.02

Place : Ahmedabad Date: 08.08.2023

Basic:

Dharmendrasinh Raiput, Managing Director (DIN 03050088)

2.45

0.70

INFORMED TECHNOLOGIES INDIA LIMITED

CIN-L99999MH1958PLC011001

Registered Office: Nirmal, 20th floor, Nariman Point, Mumbai 400 021, Tel # +91 22 2202 3055/66, Email: itil investor@informed-tech.com Webiste:- www.informed-tech.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

		STA	NDALONE		CONSOLIDATED				
PARTICULARS	Quarter ended 30.06.2023 Unaudited	Quarter ended 31.03.2023 Unaudited	Quarter ended 30.06.2022 Unaudited	Year ended 31.03.2023 Audited	Quarter ended 30.06.2023 Unaudited	Quarter ended 31.03.2023 Unaudited	Quarter ended 30.06.2022 Unaudited	Year ended 31.03.2023 Audited	
Total income from operations (net)	53.06	59.97	57.36	249.91	53.06	59.97	57.36	249.91	
Net Profit /(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	84.59	(33.92)	(127.62)	(61.95)	84.59	(33.92)	(127.62)	(61.95)	
Net Profit/(Loss) for the period (before tax and after Exceptional items)	84.59	(33.92)	(127.62)	(61.95)	87.55	(67.84)	(104.95)	(53.17)	
Net Profit/(Loss) for the period (after tax and after Exceptional items)	75.81	(25.28)	(120.27)	(53.79)	78.77	(59.20)	(97.60)	(45.01)	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	75.12	(80.23)	(114.08)	(36.37)	78.08	(114.15)	(91.41)	(27.59)	
Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- per share)	416.91	416.91	416.91	416.91	416.91	416.91	416.91	416.91	
Reserves and Surplus (excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet of previous year	-	3.00	0xsc	1,117.97	*	19.	•	1,168.13	
Earnings Per Share (of Rs. 10/- each)	YEAR	-000000000	OPPORTURE AND ADDRESS OF THE PARTY OF THE PA	201.000		300,000,000	montrax	Sections	
Basic :	1.82	(0.61)	(2.88)	(1.29)	1.89	(1.42)	(2.34)	(1.08)	
Diluted:	1.82	(0.61)	(2.88)	(1.29)	1.89	(1.42)	(2.34)	(1.08)	

1 The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023 is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website

2 The above results have been reviewed by the Audit Committee and approve by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 07th August, 2023 and have been subjected to review by the statutory auditors of the Company.

3 Figures for the previous period are regrouped and reclassified wherever necessary, to facilitate comparison.

For Informed Technologies India Limited. Gautam Khandelwal

Chairman

(DIN: 00270717)

(₹ in Lakh)

Place: Mumbai Date : 07" August, 2023



ARTEMIS MEDICARE SERVICES LIMITED

CIN: L85110DL2004PLC126414

Plot No.14, Sector 20, Dwarka, Delhi- 110075

Ph.: +91-124-4511111

Email: investor@artemishospitals.com; Website: www.artemishospitals.com **EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED**

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Year **Quarter Ended** ended **Particulars** S. No. 30-Jun-23 | 30-Jun-22 | 31-Mar-23 (Unaudited) (Audited) Total Income from Operations 20,954.40 16,723.32 73,742.52 Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or 1,311.07 5,060.60 1.061.24 Extraordinary Items) Net Profit for the period before tax (after Exceptional and/or 1,311.07 5,060.60 1,061.24 Extraordinary Items) Net Profit for the period after tax (after Exceptional and/or 975.13 826.61 3,801.11 Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [comprising 1,001.81 818.24 3,893.21 Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital (Face value Re.1/-each) 1,358.61 1,328.27 1,341.19 Reserves (excluding Revaluation Reserve) 32,232.94 Earning per Equity Share (Face value Re.1/-each) (a) Basic 0.72*0.64* 2.89 (b) Diluted 0.71*0.61* 2.79 (* Not annualised)

Notes:

The key standalone financial information of the Company is as under:

c 11		Quarte	Year ended	
S. No.	Particulars	30-Jun-23	30-Jun-22	31-Mar-23
		(Unau	(Audited)	
1	Total Income from Operations	20,118.61	16,346.59	71,433.11
2	Net Profit for the period before Tax after Exceptional Items	1,339.36	1,117.02	5,286.30
3	Net Profit for the period after Tax	994.24	869.81	3,968.50

- The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results (Consolidated/ Standalone) are available on the Stock Exchange websites National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) & BSE Limited (www.bseindia.com) and on the Company's website (www.artemishospitals.com).
- The above financial results for the quarter ended June 30, 2023 were reviewed by the Audit Committee at its meeting held on August 8, 2023 and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 8, 2023. The Statutory Auditors have expressed an unmodified conclusion on the aforesaid results.
 - The above financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended (Ind AS), as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and the other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For and on behalf of the Board of Directors

of Artemis Medicare Services Limited

Place : Gurugram

Dated: August 8, 2023

Onkar Kanwar Chairman DIN: 00058921



DIN No: 09787223

मुकेश अंबानींना एसबीआयने टाकले मागे! रिलायन्सचे १० वर्षाचे रोकॉर्ड मोडले

नवी दिल्ली, दि. ८ (वत्तसंस्था) : रिलायन्स इंडस्ट्रीज संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिलायन्सचे १० वर्षाचे रेकॉर्ड एसबीआयने मोडले आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी देशातील सर्वात मोठी व्हॅल्युएबल कंपनी आहे. गेली अनेक दशके सर्वात मोठी प्रॉफीटेबल कंपनी आहे. तेल, टेलिकॉम आणि रिटेल सेक्टरमध्ये काम करणारी रिलायन्स ही देशातील प्रॉफिटेबल कंपन्यांच्या लिस्टमध्ये सर्वात वरती आहे.पण, आता त्यांच रेकॉर्ड स्टेट बँक ऑफ इंडियाने मोडले आहे. एका अहवालानुसार, चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीच्या निकालांमध्ये, SBI ने देशात सर्वाधिक नफा कमावला आहे. यात रिलायन्सला एसबीआयला फटकारावे लागले आहे. एसबीआयचा एप्रिल-जूनमध्ये १८,५३७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा १६,०११ कोटी रुपये आहे.

PUBLIC NOTICE TO WHOM SO IT MAY CONCERN

That Flat No. 102, Building No. 1 Mukund Heights, 90 Feet Road, Pragati Nagar, Nallasopara East Tal Vasai, Dist Palghar that the said flat was in the name of late NARAYAN J. MALI after the sad demise of NARAYAN J MAL on 10/09/2009, his wife BABITA NARAYANLAL MALI became the sole owner of the said Flat. All the persons Government authorities bank and financial institutes etc. are hereby requested to intimate to me as their counsel about any claim whatsoeve regarding the said flat within 14 Days. Sanjay V. singh

Advocate High Court Shop no 26, Sai Bazar, Near Tulin

Police Station, Nalasopara East 401209 Mob No. 7219760700

PUBLIC NOTICE NOTICE hereby given

DOMBAYA NEMAYA SALIAN (Joint Owner - having 50% share) a member of SILVER PARK VISHAL CO-OF HSG. SOC. LTD., having, address at SILVER PARK, UNIT B/4, B/5, B/6, MIRA BHAYANDER ROAD, MIRA ROAD (EAST), DIST. THANE 401 107 and holding FLAT NO.101 in BLDG NO.B-5 on the FIRST FLOOR of the society died on 17/09/2020 alon with his Son Mr. SHASHIKANT DOMBAYA KOTIAN (Joint Owner 50% share) and whereas deceased legal heirs viz. Wife Mrs. BHAVAN DOMBAYA SALIAN, Daughter/s Mrs SANDHYA SHANKAR SALIAN & amp; Mrs. SARITA K. POOJARY were going to execute Release Deed in favour of Mr. SHASHIKANT DOMBAYA KOTIAN and he is going to apply for 100% membership of the society

That as per Bye Laws of the society hereby invites claims or objections for the transfer of the shares and interest of the deceased member within a period of 14 days from the publication of this notice, If no claims / objections in writing received within this period society is free to transfer of shares and interest of the deceased member contact the undersigned or the society.

Mr. H.K. Someshwa Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shantinaga Mira Road (East), Dist. Thane 401 10 Place: Mira Road (East) -9819409260 Dated:09/08/2023

PUBLIC NOTICE

NOTICE hereby given public at lar Mr. SHAIKH ALI SHAIKH AADAM (Joint Owner- having 50%) ARCADE CO-OP HSG SOC LTD having address at SHEETAL NAGAR MIRA ROAD (EAST), DIST. THANK 401 107 and holding SHOP NO.23 or the Ground of the society died of 07/01/2001 and SHAMIM AL SHAIKH (Joint Owner- having 50% share) has applied for 100% membership of the society Simultaneously a original Agreement for sale dated 27/08/1980 entered between M/s.R.K. Developers And Mi Faiammul Hussain Potrick & Mura Hussain Dawe duly registered with Sub-Registrar Bandra on 27/10/1980 vide document No.P328/1980 dated 27/10/1980 has been misplaced and los during the renovation of owners flat.

That as per Bye Laws of the society hereby invites claims or objections fo the transfer of the shares and interest of the deceased member within a period of 14 days from the publication of this notice, If no claims / objections in writing received within this period society is free to transfer of shares and interest of the deceased member contact the undersigned or the society.

Mr. H.K. Someshwa Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shantinaga Mira Road (East), Dist. Thane 401 107 Place: Mira Road (East) -9819409260 Dated:09/08/2023

भारतात झपाट्याने वाढतीये श्रीमंतांची संख्या

दिल्ली, दि. ८ (वृत्तसंस्था) : गेल्या काही कोट्यधीशांची काळापासून भारतात संख्या झपाट्याने वाढत आहे. यंदाच्या आयकर रिटर्न फायलिंग डेटाच्या विश्लेषणातून हा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशात १ कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या करदात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळापासून तेजी पाहायला मिळत आहे. श्रीमंतांच्या संख्येत झालेली ही वाढ देशाच्या विकासाचा दर वाढण्याचे लक्षण आहे. २०२२-२३ च्या आयकर रिटर्न फायलिंग डेटानुसार, आयटीआर फाइल करणाऱ्यांमध्ये १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांची

due to the bank.

3

5

10

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27

28

29

30

31

32

33

34

35

36

37

38

39

40

41

42

43

44

45

46

47

48

49

50

51

52

53

55

56

58

59

60

62

63

64

65

66

67

68

69

70

71

Authorised Officer CSB Bank

Branch Name

MULUND - MUMBAI

MULUND - MUMBAI

VASHI - MUMBAI

VASHI - MUMBAI

VASHI - MUMBAI

KALYAN

KALYAN

KALYAN

KALYAN

KALYAN

KALYAN

KALYAN

KALYAN

VASA

VASA

VASA

VASAL

VASAL

VASAI

VASAI

VASAL

VASA

VASA

VASA

THANK

THANE

NAHUR

NAHUR

NAHUR

NAHUR

BORIVILI WEST

BANDRA WEST

ANDHERI-EAST

ANDHERI-EAST

ANDHERI-EAST

ANDHERI-EAST

NERUL.

NERUL

NERUL

NERUL

NERUL

NERUL

NERUL

NERUL

NERUL

DOMBIVILI - WEST

DOMBIVILI - WEST

ULHAS NAGAR

ULHAS NAGAR

ULHAS NAGAR

ULHAS NAGAR

ULHAS NAGAR

ULHAS NAGAR

ULHAS NAGAR

IJI HAS NAGAR

ULHAS NAGAR

ULHAS NAGAR

ULHAS NAGAR

ULHAS NAGAR

VIRAR

VIRAR

VIRAR

BHAYANDER

BHAYANDER

BHAYANDER

BHAYANDER

BADLAPUR

BADLAPUR

BADLAPUR

VILE PARLE



मध्ये १ कोटींहन अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या १.९३ लाख होती. गेल्या ४ वर्षांत १ कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. १ कोटींहन

S CSB Bank PUBLIC NOTICE ON AUCTION OF PLEDGED GOLD ORNAMENTS

The borrower/s in specific and interested bidders, in general, are hereby informed that on account of non-repayment of the Bank's dues by the borrowers a

under despite the payment notice and recall/auction notice issued by the Bank, the gold ornaments pledged with the bank as security by the respective

borrowers for the loans availed by them will be sold in public auction on "as is where is" and "non-recourse" basis through e-auction portal http://csbgold

auctiontiger.net on 16th August 2023 at 10.30 AM. The auction may be adjourned to any other later date at the discretion of the bank upon publication of the same

in the Bank's notice board. The borrowers are hereby further informed that the gold ornaments will be disposed of by private sale if the public auction is not

successful and if there is a further balance to be recovered thereafter, legal action will be initiated against the borrower/s for recovery of the balance amounts

Account Name

ARUNA RAVINDRA PARDALE

SATISH SADASHIV JADHAV

DILIP MANGAL LOKHANDE

KULWANT SINGH HAYER

RAJESH KUMAR TIWARI

SHIVRAM DAMJI BALASARA

VALJYANTI SANJAY GAIKWAD

CHHABIRAJ SHIVNATH MAURYA

FATIMA ABDULLAH NARMITA

PRITIDEVI AKHILESH YADAV

RAVI KUMAR RAMBRIJ DAS

UJWALA SALU FERNANDIS

DILIP ATMARAM RANE

RONAK RAMESH JAIN

ZUBER AHMED

SREEKUMAR RAGHAVAN NAIR

SARAVANAN GANESH DEVENDRA

JAGANNATH SUBRAO NANGARE

SANGEETHA RAMPRASAD YADAV

YOGENDRA SHRINIWAS GANIGA

MEGHNA SHRIRANG KHEDEKAR

SANJAY BABURAO DUDHBHATE

ATIQUE MOHD HANFEF ANSARI

KULASEKARAN MADAMUTHU KONAR

GANESH ROOPLAL SINGHVI

MEHRAJ SAYYED SHAIKH

RAKHI KENNETH BACHKE

VIKAS NARAYAN VICHARE

MANIMADHYA RAMESH

PRAVIN MANOHAR LAD

DEEPAK GOPAL BORKAR

GANESH ASHOK KAMBLE

KAILASH LALCHAND KHANDELWAL

PRAKASH GURMUKHDAS KUKREJA

KAMAL RAMESH ADHANGALE

MAHESH RAMESH DHUMAL

PRAKASH DULICHAND AHER

SANJAY BHUGURAM SALVI

SUREKHA SARJERAO MORE

VIJAY DAGNU RUPWATE

AASIVA FAIZ KASMIRI

KAUSHIK BABU VEGDA

SUREKHA RAJESH

ZENA JOHNNY DIAS

PAVITRA MANAKU RAY

SUJIT KUMAR CHAUPAL

ATISH BHIVA MARCHANDE

SWAPNIL SAKHARAM GAIKWAD

DARSHANA RUPESH GAYAKWAD

MEENAKSHI RAMESH PANDAV

For more details/account wise information borrowers/interested bidders may contact respective branches and for participating in the auction please visit/login to the e-auction portal http://csbgold.auctiontiger.net

SUNII RAMCHANDRA PANVALKAR

NEHA ANAND BAGDE

SANJANA RAMESH CHOUDHARY

NEETA BHARAT KOLI

SHWETHA SHETTY

NARMADA KAMALAKAR KOLI

RAKESH OMPRAKASH KHATIK

ROHAN SANJAY PAWAR

AMARDEEP SINGH ANAND

PRASANNA PRADIP

MANU P MATHEW

ROHAN VIKAS SURVE

ANIL HANU CHAVAN

ANIL JIBACH MISHRA

FRANKY FLIAS PINTO

RAJESH KUMAR K.S.

WILSON JOSEPH

SANJAY PANDURANG BHALERAO

MOHD DASTAGIR CHOUDHARY

NIRMALA THOMAS GONSALVES

संख्या २.६९ लाख आहे. हा आकडा

२०१८-१९ मधील १.८० लाखांपेक्षा

लाखांपेक्षा जास्त आयकर भरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. २०१८-१९ च्या तुलनेत, ५ लाख ते १० लाख रुपयांच्या कर ब्रॅकेटमध्ये १.१० कोटी करदाते आहेत. देशात श्रीमंतांची संख्या

Bal. Outstanding

07-08-2023

33

16.5

95.8

11.2

28.1

52.6

120.7

32.2

70.9

12.4

13.1

38.5

28.2

12.9

17.5

32.4

149.4

15.7

39

10.3

30

10.5

41.7

38.8

34.8

4.9

8.1

12.3

168

34

28

11

9.5

39.4

81.3

30.5

18.4

137

34.4

47

37.1

55.4

75.1

13.7

46.29

40.99

44.98

2.88

15

38:17

14.75

21.9

18.46

41.65

21

29.4

44.38

13.35

14.55

75.61

31.94

27.5

21.3

MUMBAI | 9th August 2023

176.7

44.21

169.1

122.4

11076.86

53273.45

311630.6

35373.15

90172.17

191002.25

118279.55

241653.66

37874.26

36074.4

138317.9

92762.26

38227.18

61565.24

106569.55

487081.3

41094.72

118147.35

27960.25

77911.41

30270.49

535641.2

152395.23

155723.4

104110.75

123321.76

17792.58

28354.75

563576.98

15264.2

98455.05

84798.16

35889.25

30392.65

143199.58

299814.2

112598.3

67881.54

502213.65

651744.4

125329.8

170044.3

137478.3

201389.05

266147.3

42367.52

13986.01

142298.95

99648.28

130337.36

7692.76

50034.26

115714.5

42722.84

59801.43

42984.5

139165.93

17979.95

67024.42

81193.58

137231.03

41769.49

53451.14

207285.39

117301.85

93494.68

72360.12

14133

32696

450179.45

445621.1

No. of

Client ID

4450348

4369116

7507465

3865514

4482993

4472613

3007025

1177271

3889747

4558855

7283005

1175790

7665153

7345225

3691641

4553200

7324135

3945463

7299211

2652949

7291490

2985942

4397016

4202471

1253811

4070300

3189000

3958204

1154261

7517269

2917936

3942899

4224008

4547180

4461521

7347057

3561120

3201040

3991715

4584428

2866016

7196774

3963785

3692303

4182576

7322472

4175308

4585479

4446799

4549996

4206254

1387670

7082839

4356103

4450656

4555871

4401471

4551946

4560403

7193383

4503274

7635050

4554835

7626496

4477472

4511308

3399493

7415097

4491709

4429493

4376690

संख्येत २०१९-२० च्या तुलनेत ४१.५

कमाई करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे कोटी होती. यावर्षी महाराष्ट्र या यादीत या श्रीमंतांची संख्या वाढ्नही देशातील एकूण रिटर्न भरले गेले. उत्तर प्रदेश ७५.७२ लोकसंख्येच्या तुलनेत कर भरणाऱ्यांची लाखांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर संख्या अजुनही खुपच कमी आहे. सर्व गुजरातमध्ये ७५.६२ लाख आणि प्रकारचे प्रयत्न करून सरकार जास्तीत जास्त लोकांना कराच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करत आहे. या संख्येत सुधारणा होऊनही अजून एकूण लोकसंख्येपैकी केवळ ६ टक्के लोक कर भरतात. २०२२-२३ मध्ये

जाहीर नोटीस

या नोटिसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि, माझे अथील श्रीमती. विंडा मेलविन डिकॉस्टा, सदनिका नं. एच-५. तळ मजला, अनुलेखा को. ऑप.हौ.सो. लि., अनुराग नगर, तुळींज रोड, राधा नगर, गाव तुळींज, नालासोपारा पुर्व, ता. वसई, जि. पालघर- ४०१२०९., सोसायटी दुळींज, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर- ४०१२०९, सोसायटी राजिस्टर नं - TNA(VSI)/ISSG/(TC)/3229/1989- 90, चैपर राजिस्टर नं - TNA(VSI)/ISSG/(TC)/3229/1989- 90, चैपर दोनचे पत्रास रुपये फल्क प्रदेशी 21 ते 25 पर्यंत दोनची समाविष्ठ अहत ...जाम नं-३-२,३३, चांट नं-११, हि मदनिका श्री. मेलविन डिकॉस्टा, पांच्या मालकीची आहे, सदर एग्रीमंट हे श्री. मेलविन डिकॉस्टा आणि श्री. वासूदेद पी. यह यामध्ये दिनांक ०९०६/१९९९, दस्त नं. ज-१०५६ वसई २ मार्च झाले होने परं वृत्ती मेलविन डिकॉस्टा यांचा मृत्यू दिनांक २०१४/१००२२ रोजी झाला असून त्यांचे वारस्वाट- १. श्रीमती. लिंडा मेलविन डिकॉस्टा - पूर्वी, २ यांने मेलविन डिकॉस्टा पुत्तामा, ३ सिनोरा मेलविन डिकॉस्टा - मुतना, अले आहेत. या सदनिकेवर किंवा सत्विनकेच्या एखाद्या भागावर कोणांचारी

गही प्रकारचा हक्क, हिस्सा किंवा दावा असल्यास त्यांनी नोटी प्रसिद्धी झाल्यावर १४ दिवसाच्या आत कागदपत्रे माझ्या कार्यालय घेऊन येणे. तसे न केल्यास तथा प्रकारचा कोणाचाही क हक्क, हितसंबंध नाही असे समजून किंवा कोणाचाही असल्यास व सोडून देण्यात आला आहे.

. पत्ता-दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पूर्व

जाहीर सूचना

श्री. शिवकांत सुरेश्चंद्र जैन हे श्री. शिवकुमार सरेशंद्र जैन यांच्यासह फ्लॅट क्र. ए/१६, १७, जय . दिना को-ऑप. हा. सो. लि. धारक नवघर रोड, भाईंदर (पू) जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालमत्तेचे संयुक्त मालक होते. श्री. **शिवकांत सुरेशंद्र** जैन यांचा मृत्यू दि. २०.१२.२०२० रोजी भाईंदर (प) जिल्हा राणे ४०१ १०५ येथे द्याला होता श्री. शिवकांत सुरेश्चंद्र जैन यांनी त्यांच्या आयुष्यात .०% शेअर्स **श्री. शिवकुमार सुरेश्चंद्र जैन** यांच्या नावे प्रतिज्ञापत्र तथा घोषणा करार दि. १२.०१.२०१८ रोजी केले. आता श्री. शिवकुमार सुरेश्रंद्र जैन हे वरील सदर फ्लॅट जागेचे एकमेव व परिपूर्ण मालक

सर्व बँक, वित्तीय संस्था, व्यक्ती आदींनी याद्वारे माझे अशील वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे, आक्षेप यांच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणाही व्यक्तीस सदर संबंधात हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच अर्जदार फ्लॅटम वा कायदेशीर वारस मार्फत काही असल्यास सदर योग्य पुरावे यांच्यासह १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणतेही आक्षेप वा दावे गहित धरले जाणार

(वकील उच्च न्यायालय) नोटरी भारत सरकार दि. ०९.०८.२०२३ कार्यालय : १०९, भाईदया नगर, बी-बिल्डींग, गोपी महल हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. हेमंत किरण तन्ना हे फ्लॉट क्र. ५१४, गॅरेज क्र. २ व फ्लॉट क्र. ५१५, एफ विंग, कमला नगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. यापुढे (सदर सोसायटी) येथील एम. जी. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथील मालमत्तेचे मालक आहेत (यापढे सदर फ्लॅटस म्हणन संदर्भित).

सोसायटीने मूळ शेअर प्रमाणपत्र क्र. एफ/५१४ धारक क्र. ०७९, विभिन्न कि. ०३९१ ते ०३९५ व फ्लॅट कि. एफ/५१५ धारक क्र. ०८०. विभिन्न क्र. ०३९६ ते ०४०० संबंधात अंमलात आणले होते ते गहाळ झाले आहे व सापडत नाही आहेत.

कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट व/वा सदर मूळ शेअर प्रमाणपत्रामध्ये कोणतेही दावे, हक्क अधिकार व हितसंबंध असल्यास तसेच विक्री भेट, अदलाबदल, गहाण, प्रभार, भाडेकरार धारणाधिकार, जप्ती वा अन्य कोणत्याही स्वरूपातील काही असल्यास त्यांनी सदर अधोहस्ताक्षरित यांना खालील निर्देशित पत्त्यावर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आत सचित करावे. जर वरील विहित कालावधीच्या आत जर कोणतेही दावे वा आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर फ्लॅट संबंधात दावे गहित धरले जाणार नाही व माझे अशील ड्यप्लिकेट शेअर प्रमाणपत्रांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण

> सही/ श्रीम. स्नेहा एस. देसाई (वकील)

दकान क्र. ४. विक्टोरिया सी.एच.एस.एल. विस्ता. मथुरदास रोड, कांदिवली (प),

ठिकाण : मुंबई दि. ०९ ऑगस्ट, २०२३

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my clien STEEL TRADE their office premise

situated at unit No. A-126, STEEL
CHAMBER KALAMBOLI BUSINESS & OFFICE PREMISES CO-OP, SOC, LTD. Plot No. **514**, Steel Chamber Towers Steel Market Complex, Kalamboli 410218.

That Society Issued 5 Shares vide share certificate No. 682. Distinctive No. 7738 to 7742, and also given possessio dated 20.05.1995 in the name and i favour of my client. That both original Share certificate & Possession Letter has been lost/misplace by my client MR. RAKSHIT RAJENDRA VORA (Partne of STEEL TRADE), lodged a complai with Borivali police station vide registe No. 2378/2023, dated 02 08 2023

If anyone finds the both original Shar certificate & Possession Letter having an claim thereon should be contact the undersigned within 15 days from the date of publication of this notice, failing which i hall be presumed that there is no claim o anyone in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived

Sd/- UDAY V. SINGH ADVOCATE, HIGH COURT Office: 2/E/3, Ashirwad Apartmen Dhanjiwadi, Rani Sati Maro Malad (East), Mumbai - 400097 Mobile Number : 9869076919 Date: 09/08/202

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्रीम. विमलाबेन रतीलाल छेडा व श्री. केतन रतीलाल छेडा हे फ्लॅट क्र. बी/६०२, सहावा मजला, वसंत वैभव को-अॉप. हा. सो. लि., नोंदणीकरण क्र. टीएनए/ (टीएनए)/एचएसजी/ (टीसी)/२३४१५/२०१२ दि. ३०.०३.२०१२ अंतर्गत १५० फूट रोड, फ्लाय ओव्हर ब्रिजजवळ, भाईंदर (पश्चिम), तालूका व जिल्हा ठाणे ४०१ १०१ येथील मालमत्तेचे संयुक्त मालक/ सभासद आहेत. पहिले मूळ विक्री बिल्डर करार मे. **धिरज डेव्हलोपर्स** व श्रीम. विमलाबेन रतीलाल छेडा, श्री. रतीलाल पी. छेडा व श्री. केतन आर. छेडा यांच्या दरम्यान विक्री करार दि. १६.१०.२००७ रोजी अंमलात आणले हाते व सदर उप निबंधक कार्यालय, ठाणे यांच्यासह नोंदणीकत केले होते व दस्तावेज क्र. ९०१९/२००७ दि. १६.१०.२००७ अंतर्गत नोंदणीकृत होते. श्री. रतीलाल पी. छेडा यांचा मृत्यू दि. २०.०४.२०१२ रोजी भाईंदर (पश्चिम), ठाणे येथे झाला होता. दिवंगत श्री. रतीलाल पी. छेडा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मागे १. श्रीम. विमलाबेन रतीलाल छेडा (दिवंगत श्री. रतीलाल पी. छेडा यांची पत्नी) २. श्री. हितेश रतीलाल छेडा (दिवंगत श्री. रतीलाल पी. छेडा यांचा मुलगा) व ३. श्री. केतन रतीलाल छेडा (दिवंगत श्री. रतीलाल पी. छेडा यांचा मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. कोणाही व्यक्तीस, बँक्स, वित्तीय संस्था, वैयक्तिक, कंपनी

संस्था आदी यांना दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपात सस्या आदा पाना दस्तावज पुराव पाच्यासह लाखा स्वरूपात कोणतेही दावे वा आक्षेप असल्यास कोणतेही दावे असल्यास त्यांनी सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणत्याही व्यक्तींचे दावे काही असल्यास सदर क्लॅट संबंधात तर गृहित धरले जाणार नाहीत याची कृपया नोंद

बी/१०९, भाईदया नगर, बी बिल्डींग, नवघर रोड, भाईंदर

अधिक आयकर भरणाऱ्या करदात्यांच्या झपाट्याने वाढत असून एक कोटींहून अधिक भरलेल्या आयकर रिटर्नची संख्या ७.७८ आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अव्वल स्थानावर आहे. जिथे १.९८ कोटी

राजस्थानमध्ये ५०.८८ लाख रिटर्न भरले गेले. या यादीत पुढे, पश्चिम बंगालमध्ये ४७.९३ लाख, तामिळनाडूमध्ये ४७.९१ लाख, कर्नाटकमध्ये ४२.८२ लाख आणि दिल्लीत ३९.९९ लाख आयकर रिटर्न भरले आहेत.

नवादय एन्टरप्रायजेस लिमिटेड

सीआयएन: U74300MH2007PTC173780 : बी-७१३, ७ वा मजला, क्रीस्टल प्लाझा, इनफिनीटी मॉल समोर, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम मुंबई महाराष्ट्र ४०० ०५३ भारत.

दूर. क्र. ९१ २२ ४९६८ ६१२३ / ईमेल : navodayenterprisespvltd@gmail.com वेबसाइट: www.navodayenterprise.in

१६ वी एजीएमची सूचना व बुक क्लोजर

. ३० ऑगस्ट, २०२३ रोजी स. ११.०० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता कंपनी बी-७१३, ७ वा मजला क्रीस्टल प्लाझा, इनफिनीटी मॉलसमोर, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई शहर महाराष्ट्र ४०० ०५३ येथे एजीएमम पार पडलेल्या व्यवसायांवर सदर बाबींचे व्यवहार करण्याकरिता आयोजित केली आहे. . तदर सूचना तसेच प्रॉक्सी फॉर्म, अटेन्डन्स पावती व वार्षिक अहवाल सर्व सभासदांना त्यांचे नोंदणीकृत ईमेल आयडीव

गठविण्यात आला आहे व सदर कंपनीची वेबसाइट www.navodaventerprise.in वर उपलब्ध आहे.

जे व्यक्ती सभेमध्ये उपस्थित राहून मतदान करू शकतात ते प्रॉक्सी / प्राधिकृत प्रतिनधी यांच्याद्वारे मतदान करू शकत व सर्व प्रॉक्सीज विहित फॉर्ममधील प्राधिकृतरित्या व्यक्तीश: अधिकारी असून त्यांनी त्यांचे मतदान सभेमध्ये उपस्थित २ तथ् आसराज पातरण कानचार आसराज्ञातारण व्यापात. जावकारण कर्तू (सांगा त्यान गणान समानव्य उपास्य पहुन नोंदणीकृत कार्यालय कंपनी बी–७१३, ७ वा मजला, क्रीस्टल प्लाझा, इनफिनीटी मॉलसमोर, न्यु लिंक रोह अंधेरी पश्चिम, मुंबई शहर महाराष्ट्र ४०००५३ येथे सभेच्या पूर्वी ४८ तासांच्या आत करावे.

जे समाप्तद प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईन्ड स्वरूपातील ग्रेशर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीख संबंधिर डिपॉझिटरी (डीपी) यांच्यासह सभासद जे इक्विटी रोअर्सचे धारक आहेत व प्रत्यक्ष स्वरूपात रजिस्ट्रर व ऑम्प. रोअर ट्रान्सफर एजन्ट कंपनीचे सॅटेलाईट कॉपॉरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना service@satellitecorporate com वर विनंती पाठवावी. सभासदांनी कृपया त्यांचे नाव, फोलिओ क्र. प्रमाणपत्र क्र. पॅन व मोबाईल क्र. व ईमेल आयडी आदी प्रदान करावे.

भासदांचे मतदान हक्क इक्विटी शेअर्स सह प्रदानित कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे दि. २३ ऑगस्ट, २०२३ (निर्धारित गरीखा) अनुसार करावे. कोणाही व्यक्तीस जे कंपनीचे सभासद आहेत त्यांना निर्धारित तारीखा अनसार बॅलोन तिदानाच्या मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये सर्व ठरावांवर मतदान करता येईल. १६ व्या एजीएमच्या हेतुकरिता बुक क्लोजरची सूचना खालीलप्रमाणे :

सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्य विनियमन ४२ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे रोअर ट्रान्सफर बुक्र दि. २४ ऑगस्ट, २०२३ ते दि. ३० ऑगस्ट, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दि. ३१ मार्च, २०२३ अखेर वित्ती वर्षाकरिता कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता दरम्यान बंद राहिल

> नवोदय एन्टरप्रायजेस लिमिटेडकरित आनंद मोडे वसं

ठिकाण : मुंबई दिनांक : ०८.०८.२०२३ डीआयएन : ०७८४१९९

ज्युपिटर इन्फोमेडिया लिमिटेड सीआयएन : L22200MH2005PLC152387 नोंदणीकृत कार्यालय : 336 लक्ष्मीप्लाझा लक्ष्मी इंडेस्टेट न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई 400 053.

piter@jimtrade.com चेबसाइट : www.jupiterinfom दूर. क्र. 91-22-61979000, 26341691/92/93

दि. 30 जून, 2023 राजी संपलल्या तिमाहोकारता अलखापराक्षित एकात्रत वित्तीय अहवालाचा सारांश						
तिमाही अखेर दि. 30.06.2023	वर्ष अखेर दि. 31.03.2023	संबंधित 3 महिने अखेर दि. 30.06.2022				
37.48	538.60	157.59				
284.44	628.79	108.23				
284.44	628.79	108.23				
173.73	339.64	54.01				
173.73	339.64	54.01				
1002.00	1002.00	1002.00				
740.39	400.75	400.75				
1.73	3.39	0.54				
	तिमाही अखेर दि. 30.06.2023 37.48 284.44 284.44 173.73 173.73 1002.00 740.39	तिसाही अखेर दि. वर्ष वर्ष अखेर दि. वर्ष अखेर दि. वर्ष अखेर दि. वर्ष अखेर दि. वर्ष अखे				

टी	प : 1. दि. 30 जून, 2023 अखेर तिमाहीकि अहवालाचा सार		स्थायी वित्तीय	(. লাঞ্জান)
नु. ह.	विवरण	दि. 30.06.2023 अखेर तिमाही	दि. 31.03.2023 अखोर वर्ष	संबंधित 3 महिने अखेर 30.06.2022
١.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	5.62	22.74	0.56
2.	कर पश्चात निव्वळ नफा	13.04	21.76	-4.70
3.	कर पूर्व निव्वळ नफा	10.67	16.37	-3.52
	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	10.67	16.37	-3.52
	त सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता)			

दाखल तानाहा अखेर बित्तीय वर्ष अहवाल यांचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वरील अहवालाचा वित्तीय अहवाल स्टॉक एक्सचेंत्र वेबसाइट वर व कंपनीची वेबसाइट www.bseindia.com व ww com वर उपलब्ध आहे.

0011 पर उपसन्ध आहे. वरीस अड़बात संवाजक मंडळाच्याद्वारे मंजूर केला आहे व लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे व त्यांची संबंधित सभा दि. 07 ऑगस्ट, 2023 रोजी आयोजित केली आहे. कंपनीचा वैधानित लेखा अहवाल सदर अहबालाच्या सुधारित आहे. #अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबी आयएनडी-एएस नियम/ एएस नियम यांच्यासह अनुपालन असून नफा व तोटा यांचा अहवाल सादर केला जाईल.

मिड कॉर्पोरेट सेंटर, वेस्टर्न-1, पीएनबी प्रगती टॉवर, सी-9, जी punjab national bank

ईमेल : mcc6042@pnb.co.in

कर्जदार यांना 60 दिवसांची सचना

दि. 09.08.2023

लॉक, तळ मजला, वांद्रे कुर्ला संकुल, मुंबई 400 051.

(दि. 10.07.2023 रोजी जारी मूळ सेक्शन 13(2)

मे. नॅशनल इंडिया कॉन्ट्रॅक्टर्स ॲन्ड इंजिनीअर्स मे. नॅशनल इंडिया कॉन्ट्रॅक्टर्स ॲन्ड इंजिनीअर्स (कर्जदार) (भजवार) कर्माशिल युनिट, 1 ला मजला, साऊथ कॉर्नर, मंत्री 628, यू के टॉबर, एच जे खत्री हाऊस, 13 वा कॉर्नर सीएचएसएल, जंक्शन ऑफ गोखले रोड, सयानी रोड, खार टेलेफोन एक्सचेंजजवळ, खार पश्चिम, मुंबई रोड, दादर पश्चिम, मुंबई 400 025 400 052. श्री. झुबेर खत्री श्री. फारूक खत्री ना नार-पार्चन धना हिन्दुः, यू के टॉवर, एच जे खन्नी हाऊस, 13 वा 628, यू के टॉवर, एच जे खन्नी हाऊस, 13 वा रोड, खार टेलेफोन एक्सचेंजजबळ, खार पश्चिम, मुंबई रोड, खार टेलेफोन एक्सचेंजजबळ, खार पश्चिम, मुंबई 400 052. श्री. रिझवान खत्री

रोड, खार टेलेफोन एक्सचेंजजवळ, खार पश्चिम, मुंबई 400 052 महोदय/ महोदया,

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत सचना नोंदणीकरण : खाते क्र. 09584011000255 व बीजी सुविधा मे. नॅशनल इंडिया कॉन्ट्रॅक्टर्स ॲन्ड

इंजिनीअर्स (कर्जदार) यांच्याद्वारे प्राप्त केली होती. तुम्ही, मे. नॅशनल इंडिया कॉन्ट्रॅक्टर्स ॲन्ड इंजिनीअर्स (कर्जदार) यांनी खालील पत सुविधा प्राप्त

अनु. सुविधा सं. मर्यादा व्याजाचा दर उर्वरित दि. 10.07.2023 राजी (रु. थकबाकी (सचनेच्या जारी तारखेनुसार एकूण थकबाकी (एनपीए **ारीखं) (प्रमु**ख + व्याज) तारखेपर्यंत) रु. 45671174.86 + पुढील व्याज दि. 01.07.2023 पासून सीसी 200.00 14.45% 3 42,159/ एच मर्याद 45011074.86 बीजी 500.00 2 ₹. 13110116.00 13110116.00 एकुण ₹. 58781290.86 + पुढील व्याज दि 01.07.2023 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी दि. 27.06.2023 पर्यंत अर्ज केला आहे व तुमच्या संपूर्ण प्रदानाच्य

मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत यांच्या मार्गदर्शक अनुसार असेल. आम्ही याद्वारे आधीच वरील सुविधांच्या अंतर्गत पुढील व्याज व अन्य प्रभार यांच्यासह संपूर्ण थकबाकींची मागणी/पुन:मागणी केली आहे व पत्र दि. 03.07.2023 रोजी पाठवले आहे. न ५५ एउ.८८८ राजा नाज्यस शाहर. बंकिची थिकत रक्कम दि. 10.07.2023 अनुसार रु. 58781290.86 (रु. पाच करोड सत्याऐंशी लाख एक्याऐंशी हजार दोनशे नव्यद व शहाऐंशी पैसे मात्र) व पुढील व्याज व अन्य प्रभार संपूर्ण

हप्ते / व्याज / प्रमुख कर्ज यांच्या थकबाकींमळे आम्ही तुमची देणी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जारी

प्रदानापर्यंत (यापढे प्रतिभत ऋण म्हणन उल्लेखीत).

वरील सदर सुविधेअंतर्गत प्रतिभूत थकबाकी तुमच्याद्वारे खालील मालमत्ता / असेट्स यांच्या संदर्भात प्रतिभत व्याज घेण्यात आले होते :

सुविधा प्रतिभूती वाणिज्यीक यनिट, 1 ला मजला, साऊथ कॉर्नर, मंत्री कॉर्नर सीएचएसएल, सीसी ॲन्ड

जंक्शन ऑफ गोखले रोड, सयानी रोड, दादर पश्चिम, मुंबई 400 025. आम्ही याद्वारे तुम्हाला सूचना देतो की, तुम्ही रक्कम रु. 58781290.86 (रु. पाच करोड सत्याऐंर्श लाख एक्याऐंशी हजार दोनशे नव्बद व शहाऐंशी पैसे मात्र) रक्कमेचे पढील व्याज व कंत्राटी दराने वरीलनोंदीत कारणांसाठी आम्ही तुम्हाला सदर सूचनेच्या प्राप्तीपासून 60 दिवसांच्या (साठ दिवस) आत आमच्याकडे तुमचे पूर्ण दायित्वाचे प्रदान करण्याचे निर्देश देतो आहोत. अन्यथा

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002च्या अनुच्छेद 13(4) अंतर्गत (यापुढे सदर कायदा म्हणून उल्लेखीत) प्राप्त . अधिकारांचा वापर वरील निर्देशित प्रतिभूत मालमत्तेविरोधात करू. तुमच्याद्वारे घेतलेल्या प्रतिभूत कर्जाचे अप्रदान बँकेद्वारे अंमलबजावणी करण्याच्या हेतूकरिता प्रतिभूत मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे :

1. वाणिज्यीक युनिट 1 ला मजला, साऊथ कॉर्नर, मंत्री कॉर्नर सीएचएसएल, जंक्शन ऑफ गोखले रोड, सयानी रोड, दादर पश्चिम, मुंबई 400 025. कायद्याचे अनुच्छेद 13 च्या उपअनुच्छेद (8) च्या तरतुदींअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत

मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. कृपया सूचना देण्यात येते की, सदर कायद्याच्या अनुच्छेद 13(13) अंतर्गत तुम्ही (व्यवसायांच्या सामान्य संबंधांव्यतिरिक्त) सदर सूचनेच्या प्राप्तीनंतर सदर बँकेस लेखी अहवाल न देता पूर्व सूचना न देता वरील संदर्भित प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेकरार वा हस्तांतरण करता येणार

तुम्हाला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याच्या अंतर्गत प्रदानित वैधानिक आदेश / निर्बंध कोणत्याही सूचना न देता करता येणार नाही. जर कोणतेही कारण असल्यास प्रतिभूत मालमत्ता बँकेसह जमा/माफी यांना विक्री प्रक्रिया वा उत्पन्न यांच्या प्रदानाकरिता व्यवहार करण्याच्या सामान्य कोर्समधील प्रतिभृत मालमत्ता विक्री

करण्यात येतील. तुमचे सदर प्रदनाकरिता / उत्पन्नाकरिता योग्य खाते बनवा.

अन्य प्रतिभूती मालमत्ता लागू करण्याचा हक्क आमच्याकडे राखून आहे. कुपया सदर सूचनेअंतर्गत सदर मागणीचे पालन करावे व सर्व गैरसमज टाळा.

ु जर गैर अनुपालन, पढ़ील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल व तमचे जबाबदारी सर्व मृत्य व परिणाम यांकरिता धारक असाल व उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधन घेण्यात येत आहे.

न्यायालया समक्षं कायदेशीर कारवाई घेण्यात येईल.

अधिकारान्वये जारी करण्यात आली आहे.

बँकेस कोणत्याही सूचनेविना सदर सूचना जारी करण्यात येईल व सदर प्रकरणाकरिता डीआरटी/

सदर सूचना डीआरटी/ न्यायालयाच्या समक्ष प्रलंबित खटले/ दावे यांच्यामधील बँकेच्या पंजाब नॅशनल बँकेकरिता हार्दिक राठोड, सीएम

प्राधिकत अधिकारी

घ्यावी.

(वकील उच्च न्यायालय) दि. ०९.०८.२०२३ (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५

इन्फोर्म्ड टेक्नोलॉजीस इंडिया लिमिटेड सीआयएन : L99999MH1958PLC011001

नोंदणीकृत कार्यालय : निर्मल, 20 वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई 400 021. दूर. +91 2202 3055/66 ई-मेल आयडी : itil_investor@informed-tech.com वेबसाइट : www.informed-tech.com

दि. 30 जून, 2023 रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कश

	स्थायी				एकत्रित			
विवरण	दि. 30.06.2023 रोजी तिमाही अखेर	दि. 31.03.2023 रोजी तिमाही अखेर	दि. 30.06.2022 रोजी तिमाही अखेर	दि. 31.03.2023 रोजी वर्ष अखेर	दि. 30.06.2023 रोजी तिमाही अखेर	दि. 31.03.2023 रोजी तिमाही अखेर	दि. 30.06.2022 रोजी तिमाही अखेर	दि. 31.03.2023 रोजी वर्ष अखेर
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	53.06	59.97	57.36	249.91	53.06	59.97	57.36	249.91
कालावधीकरिता (कर व अतिविशेष बार्बीपूर्व) निव्वळ नफा/तोटा	84.59	(33.92)	(127.62)	(61.95)	84.59	(33.92)	(127.62)	(61.95)
कालावधीकरिता (कर व अतिविशेष बार्बीपूर्व) निव्वळ नफा/तोटा	84.59	(33.92)	(127.62)	(61.95)	87.55	(67.84)	(104.95)	(53.17)
कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (कर पश्चात व अतिविशेष बाबींपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	75.81	(25.28)	(120.27)	(53.79)	78.77	(59.20)	(97.60)	(45.01)
(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/तोटा समाविष्ट व अन्य सर्वसम विशक उत्पन्न (करपश्चात)	75.12	(80.23)	(114.08)	(36.37)	78.08	(114.15)	(91.41)	(27.59)
प्रदानित इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. 10/- प्रति शेअर)	416.91	416.91	416.91	416.91	416.91	416.91	416.91	416.91
आरक्षित व सरप्लस (महसूल आरक्षित वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	-	-	-	1,117.97	-	-	-	1,168.13
प्रति शेअर उत्पन्न (रु. 10/- प्रत्येकी)								
मूळ	1.82	(0.61)	(2.88)	(1.29)	1.89	(1.42)	(2.34)	(1.08)
सौम्य	1.82	(0.61)	(2.88)	(1.29)	1.89	(1.42)	(2.34)	(1.08)

टीप : 1. वरील अहवाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, 2015 च्या विनियमन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंज सह दाखल विस्तृत तिमाही अखेरकरिताचा सारांश आहे. तिमाही अखेर दि. 30 जून, 2023

रोजीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट ु.लीशळपवळर.ला व कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध आहे. 2. वरील अहवाल कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजूर केला गेला आहे व लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे व त्यांची संबंधित सभा दि. 07 ऑगस्ट, 2023 रोजी आयोजित केली असून कंपनीच्या वैधानित लेखापरीक्षव

यांच्याद्वारे मर्यादित केली आहे. 3. गत कालावधीकरिता आकडेवारी रिग्रुप्ड व रिक्लासिफाईड केली आहे

सही / -गौंतम खंडेलवाल

डीआयएन : 00270717

दि. 07 ऑगस्ट. 2023

इन्फोर्म्ड टेक्नोलॉजीस इंडिया लिमिटेडकरित